# पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वसई विरार महानगरपालिका सज्ज

**(वार्ताहर)** : वसई विरार महानगरपालिकेन यंदाही विविध अनुषंगाने उपाययोजनांचा महापालिका मुख्यालयात दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित आली महापालिकेमार्फत तलावांची निर्मिती, मध्ये विसर्जन दगडखाणी फिरते हौद, निर्माल्यांपासून खत निर्मिती केली जाणार आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन आदी उपक्रम येणार आहेत.

वसई महरपालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव महानगर प्रदेश अव्वल ठरला होता. त्यामळे साजरा करण्याचा महानगरपालिकेने आहे. त्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे होते. या बैठकीत महापालिक उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी मागील वर्षी आयोजित आयोजनाची माहिती सादर केली. यंदा महापालिकेकडन करण्यात येत तयारी, नियोजन आदींविषयी

येत राबविण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजावी

उल्हासनगर महानगरपालिकेत जाहिरात विभागात लिपिक व जाहिरात एजन्सीने संगणमताने केला घोटाळा

याबाबत २०२३ मध्ये लेखापरीक्षण करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. परवानगीच्या दुप्पट तिप्पट जाहिराती लावणे, विनापरवानगी होर्डिंग महसूल बुडवणे या बाबी निदर्शनास आल्यावर संबंधित जाहिरात एजेंसीवर गुन्हा दाखल केला व त्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे काही

असमाजिक तत्त्वांनी व कार्यालयातील काही असंतुष्ट लोकांनी या प्रकरणात अलीकडे काही घडलेल्या घटनांमुळे आपल्यावर होणारी प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी आहेत. जाहिरात विभागात झालेला घोटाळा घाटकोपर घटनेआधीच आम्ही लेखापरीक्षणासाठी पाठवलेला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला यामुळे ही कारवाई

टाळण्यासाठी व संबंधित व्यक्तीला पुन्हा त्याच विभागात देण्यासाठी अनेक माध्यमातून दबाव येत होता. त्या दबावाला बळी न पडल्याने काही असंतुष्ट लोकांनी या पद्धतीने दाखल केलेला हा गुन्हा असून याबाबत महानगरपालिकेच्या जाहिरात विभागात केलेल्या अनियमिततेबाबत सर्व

बजविण्याचे काम सध्या सरु आहे. व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव

परवानगी मिळण्यासाठी यांनी

मागील वर्षी एकूण ३४ गणेशमंडळांनी गणेशोत्सव साजरा हजार ४७७ गणेशमूर्तीच्या विसर्जनापैकी २० हजार ८९६ नियमावलींचे पालन करावे असे यांनी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हौदांमध्ये झाले. यंदाही एकूण आयोजित करण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध पाहणी करून अधिक कृत्रिम तलावांची बांधणी करण्यात येईल. कृत्रिम तलावा शेजारी आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मार्फत खत निर्मिती केली जाणार आहे. विसर्जन स्थळी सूचना माझे अशील वीरावली सेठी, दिवंगत पिशोरीलाल सेठी यांची पर यांचा पत्ता फ्लॅट क्र. सी/१५, वीरा निकेतन सीएचएस लि., झवेरी बाग केली जाणार आहे. याशिवाय एस. व्ही. रोड, कांदिवली (प), मुंबई ४०० ०६७ येथील आहेत माझे अशील वीरावली सेठी, दिवंगत पिशोरीलाल सेठी यांची पत्नी हे रहिवास फिरते हौद, फिरते संकलन क्लॅट जागा धारक फ्लॅट क्र. **सी/१५.** ३ रा मजला, वीरा निकेतन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात, झवेरी बाग, एस. व्ही. रोड, कांदिवल (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ (यापुढे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भित) चे एकमे गालक आहेत. व माझे अशील हे पाच शेअर्स धारक दर्शनी मुल्य रु. ५०/

२५ हजार रुपये व मानचिन्ह असे १५ हजार. हजार रुपयांची १० प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील

रमेश मनाळे, बविआचे नेते विलास प्रतिनिधी उपस्थित होते.

(रु. पन्नास मात्र) प्रत्येकी एकत्रित मुल्य रु. २५०/- (रु. दोनशे पन्नास मात्र

धारक विभिन्न क. २०१ ते २०५ (दोन्ही समाविष्ट) व शेअर प्रमाणपत्र क. ४१ :

धारक आहेत व सदर सोसायटीद्वारे सदर फ्लॅटचे मालकीहक्क (यापढे सदर फ्लॅट व सद

**शिरावली सेटी, दिवंगत पिशोरीलाल सेटी** यांची पत्नी यांना सापडत नाही आहे

त्यांनी एन.सी. तक्रार कांदिवली पोलीस स्टेशन येथे कांदिवली (पश्चिम)

जर कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना, बँक वा वित्तीय संस्था यांना कोणतेही आक्षेप

ावे असल्यास तसेच वारसा, भेट, गहाण, न्यास वा दावे काही असल्यास

कोणतेही अन्य वारस यांचे सदर गहाळ व/वा हरवलेले मूळ शेअर प्रमाणपत्र संबंधा यांचे दावे दस्तावेज पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना सदर प्रसिद्धी तारखेपास

१५ दिवसांच्या आत सचित करावे व माझे अशील यांना श्री. जगदिश त्रयंबव

डोंगरदिवे, वकील व नोटरी (भारत सरकार), प्लॉट क्र. २३२

ए-१८, आरएससी-४०, श्री मंगल सीएचएस लि., गोराई २, बोरिवली (पश्चिम)

परिशिष्ट-१६

(कायदा क्र. ३४ अंतर्गत)

सूचनेचे स्वरूप म्हणून सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासद यांच्या शेअर्स व

हितसंबंध यांच्या हस्तांतरणाकरिता दावे वा आक्षेप मागवीत आहेत

(मोठ्या प्रमाणात प्रकाशन असलेले दोन स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध

श्रीम. सुनिता अनिल बुबना, दि मालाड को–ऑपरेटिव्ह हार्असिंग सोसायटी लि. त्यांचा पत्ता पोद्दार पार्क

मालाड (पू), मुंबई ४०० <sup>-</sup>०९७ येथील मालमत्तेचे सभासद आहेत व फ्लॅट/ वहिवाट क्र. ४/४३ सोसायटीची बिल्डींग

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंध यांचे हस्तांतरण

करण्याकरिता दावे वा आक्षेप दावेदार/ आक्षेपकर्ता वा आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४

देवसांच्या कालावधीच्या आत मागवीत आहेत व सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांची प्रत व सोसायटीच्या भांडवल

े लमत्तेमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण करण्याकरिता त्यांचे दावे/ आक्षेप मागवीत आहेत.

वरील विहित कालावधीच्या आत कोणतेही दावे /आक्षेप पाप्त न बाल्याम मोमायटी मदर मोमायटीच्या कायद्याअंतर्गत

प्रदानित सदर शेअर्स भांडवल/ मालमत्तेमधील सदर शेअर्सचे हस्तांतरण करण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप.

काही असल्यास ते सोसायटीस स्विकृत झाल्यास सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील सभासदांच्या शेअर्स व

हितसंबंधांचे हस्तांतरण करण्यास सोसायटीच्या कायद्याअंतर्गत प्रदानित स्वरूपात रद्द करण्यात येतील. सोसायटीच्या

कायद्याअंतर्गत नोंदणीकृत प्रत दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याद्वारे पडताळणीकरिता सोसायटीच्या कार्यालयामध्ये सचिव

यांच्यासह सोसायटीकडे त्यांचा कालावधी संपेपर्यंत तारेखपर्यंत सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून स. ११.०० ते सायं. ५.०

चे धारक असन त्यांचा मत्य दि. २६.०४.२०२४ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता झाला होता

ई-निविदा सूचना

कार्यकारी अभियता, स.व सु. वागळे ईस्टेट विभाग

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या वागळे ईस्टेट

महावितरणच्या <u>https://works.mahadiscom.in/eTender/ etender</u>

संपर्क - अतिरिक्त कार्यकारी अभियता, दूरध्वनी क्र ८८७९०४३०९४,

एम.एस.इ.डी.सी.एल., वागळे ईस्टेट विभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत,

पहिला मजला, वागळे ईस्टेट ठाणे(प.) ई–मेल eewagleestate@gmail.com

दी विक्टोरिया मिल्स लिमिटेड

सीआयएन : L17110MH1913PLC000357

**नोंदणीकृत कार्यालय :** विक्टोरिया हाउस, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल, मुंबई **–** ४०० ०९३.

दूरध्वनी : २४९७११९२/९३, फॅक्स : २४९७११९४ ई-मेल : vicmill2013@gmail.com वेबसाइट : <u>www.victoriamills.in</u>

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची १९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोर्ज

मोड म्हणन संदर्भित) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाकरिता प्रसारित करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

्र वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता कंपनीचा वार्षिक अहवालाची पाठवणी एजीएमसह व ई–मतदान प्रक्रिया सभासदांनी पूण

वार्षिक अहवालाची पाठवणी ईलेक्टॉनिकली सभासदांना केली आहे, ज्यांचे ईमेल आयडी कंपनीचे रजिस्टर व टान्सप

सभासदांकरिता ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकत केले नसतील त्यांना एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदानित त्यांचे ईमेल

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद ९१ यांच्या संबंधित

तरतूद व एमसीए सर्क्युलर्ससह अनुपालन व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधा

समा आयोजित केली आहे. सभासवाचे रजिस्ट्रर व कंपनीचे ग्रोअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२४ ते बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल.

. फंपनीने बुधवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी अहवाल तारीख दि. ३१ मार्च, २०२४ रोजी अखोर वित्तीय वर्षाकरित

कंपनी परोक्ष ई–मतदान सुविधा (परोक्ष ई–मतदान) प्रदान करावे व सर्व त्यांचे सभासद यांचे मतदान सर्व ठरावांवर वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये पार पाडावे. या व्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभा (ई-मतदान) दरम्यान

ई–मतदान प्रक्रिये मार्फत मतदान सविधा प्रदान करत आहे. विस्तत प्रक्रिया परोक्ष ई–मतदान /ई–मतदान प्रक्रिया सचन व वार्षिक सामान्य सभा कंपनीची वेबसाइट <u>www.victoriamills.in</u> व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी १०.०० वा. (भाप्रवे) व परोक्ष

insta.vote@linkintime.co.in

दि. २० सप्टेंबर, २०२४ (पात्र सभासद) आहे व कंपनीच्या एजीएम आयोजित केलेल्या सूचनेमध्ये विहित व्यवसाय

. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) (यापुढे ईलेक्ट्रॉनिक

विभागीय कार्यालयांतर्गत आवश्यकतेनुसार विविध ठिकाणाहून सामग्रीची वाहतूक

करणे, चढवणे व उतरवणे हे काम करणेसाठी रुपये ५ लाख ची ई- निविदा क्र-

श्री. जगदिश त्र्यंबक डोंगरिटें

वकील व नोटरी (भारत सरकार

दी मालाड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि

यांच्याकरिता व वतीने

सन्मा. सचिव

मुंबई ४०० ०६७ येथे तक्रार दाखल केली असून एन.सी. तक्रार क्र. ४४४/२

शेअर्स एकत्रितरित्या संदर्भित सदर फ्लॅट जागा म्हणून) जारी केले आहेत.

दि. २८.०८.२०२४ आहे

ठिकाण : मुंबई

पर्यंत उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

**महा** वितरण

PRO No.95

केली आहे.

EE/WE/E-Tender/T-04/2024-25.

दि. २९.०८.२०२४

या संकेतस्थळावर दि- २६.०८.२०२४ पासून उपलब्ध आहेत.

सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

अंतिम लाभांशांसाठी सभासदांचे विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे

विचार करण्याकरिता परोक्ष ई–मतदान व ई–मतदान सुविधांचा वापर करत आहेत.

www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

एजन्ट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह उपलब्ध आहे

वरील मूळ शेअर प्रमाणपत्र गहाळ व/वा हरवले आहेत व सदर माझे

# नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

नवी मुंबई, दि. २८ (वार्ताहर): स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वतःच्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर तालुक्यात असलेले ४५० द.ल.लि प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले असून आज आ.श्री.गणेश नाईक व महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते मोरबे



धरण प्रकल्पस्थळी पारंपारिक पध्दतीने श्री.शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी अभियंता श्री.अरविंद शिंदे आणि इतर अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता जाहीर सूचना

भरत जगन्नाथ

नित्यानंद नगर.

दस्तावेज माझ्या नावे आहेत.

दाखल केली आहे

क. ४३०८ ४२९४ ४४६१. प्रौंढ. भारतीय रहिवासी

राहणार रूम क्र. ६६२. डॉ. आंबेडकर रोड

माटंगा

मंबई ४०० ०१९ यांचे म्हणणे आहे की व त्यांनी

एकमेव प्रतिज्ञापत्र घोषित केले आहे

खालीलप्रमाणे – १. माझे म्हणणे आहे की

मी रूम जागा अर्थात रूम क्र. ए-००४, चंद्रेश कॉर्नर

बी/७, बी/८, निलेमोरे, नालासोपारा (प), जिल्ह

पालघर ४०१ २०३ चा ताबा व वापर व जप्ती घेतल

आहे व त्यांचे शेअर प्रमाणपत्र व अन्य संबंधि

माझे म्हणणे आहे की, वरील सदर शेअर प्रमाण

माझ्याकडून गहाळ/ हरवले आहेत व भरपुर शोधनहं

माझे म्हणणे आहे की, मी एन. सी. तक्रार शा

नगर पोलीस स्टेशन येथे गहाळ अहवा

क्र. ८६४२७-२०२४ दि. ३०.०७.२०२४ अंतर्ग

मी सदर इंडेमनिटी करार अनुसार सदर प्रक्रिया करू

संबंधित प्राधिकरण चंद्रेश कॉर्नर, निलेमोरे

नालसोपारा यांच्या समक्ष वा अन्या प्राधिकरण यांन

वरील निर्देशित फॅक्ट अनुसार अहवाल सादर करू

वरील अनसार माझ्या माहिती अनसार सर्व माहिती ह

श्री. भरत जगन्नाथ कांबळे

साक्षीदार

आवश्यक ती माहिती देत आहे.

खरी आहे व सधारित आहे.

दि. ०९ ऑगस्ट, २०२४

मुंबई येथे एकत्रितरित्या अफर्म्ड

लेबर. माटंग

🥋 एसव्हीसी इंड स्ट्रीज लिमिटेड जाहीर सूचना <u>.</u>चना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे अशील

(सीआवएन क्र. L15100MH1989PLC053232 नोंदणीकृत कार्यालय: ५०१, ओआयए हाऊस, ४७०, कार्डिन ग्रेशिअस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९९ ईमेल : svcindustriesltd@gmail.com वेबसाइट : www.svcindustriesltd.com

३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेचे शुद्धिपत्रक ग्गाध्याक यांचे लक्ष केंद्रित कर

मराठी आवृत्ती) मध्ये दि. २७.०८.२०२४ रोजी ३३ वी वार्षि र्विसाधारण सभा (एजीएम) कंपनीच्या भागधारक यांना जाही १७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस / अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स मार्फ सभासदांच्या मंजूरीकरिता दि. २५.०७.२०२४ रोजी एजीए नुचनेमध्ये पार पडलेल्या विशेष व्यवसाय व सामान सायावर व्यवहार करण्यास आयोजित केली आहे क्स यांच्या अंतिम तारखेमध्ये बदल सूचित करण्यास जा

न्सफर बुक्स १० सप्टेंबर, २०२४ ते १७ सप्टेंबर, २०२ दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ३३ व्या वार्षिक सर्वसाध

एजीएम सूचनेचे शुद्धिपत्रक दि. २७.०८.२०२४ रोज त्तपत्रामध्ये प्रसिद्ध ३३ व्या एजीएम सूचनेचा भाग आहे.

कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र

येस बँक लिमिटेड

अंतर्गत त्यांना पाप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

त्र प्रतिभूत मालमत्तेसंबंधात कोणतीही विक्री वा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही

कर्जदार/सह-कर्जदार

हमीदार यांचे नाव.

गहाणवददार/ प्रतिभूतं

साई गार्मेंटस

(प्रोप्रा. नारायण

राजकमार वाधवा)

मनोज राजकमार

वाधवा, नारायण

राजकमार वाधवा.

राजकुमार शामनदार

अनिल मालाया बेस्त

सौमया बेस्ता

नवीन शिवलाल पांडे व

निशा नवीन पांडे

मूल्य, प्रभार, खर्च व त्यावरील व्याज यांच्यासह रकमेच्या अधीन असेल

दि. २९.०८.२०२

सचना जारी केली होती

कर्ज

खाते क्र.

9083370

१३७१२००

१००८६६५३८

ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

एसव्हीसी इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

नोंदणीकृत कार्यालय : येस बँक हाउस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५

**शाखा :** १९ वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र. ३१, ठाणे–बेलापुर रोड, ऐरोली.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत येस बँक लिमिटेड **(बँक)** च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ

फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

हल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित संबंधित कर्जदार यान

खालील निर्देशित रक्कमेचे प्रदान करण्याकरिता सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी

ू कर्जदारांनी/प्रतिभृत प्रदाते यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदारांना/प्रतिभृत प्रदाते व आम

जनतेस देण्यात येते आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या अनुच्छेद ९३ (४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहवाचिता नियम ८

विशेषत: कर्जदारांना/प्रतिभत प्रदाते यांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व

असे कोणतेही व्यवहार हे सदर मालमत्तेसह बँकेच्या प्रभारा अंतर्गत रक्कम खालील निर्देशित अनसार त्यावरील सर्व अन्य रक्कम व तसेच

कृपया नोंद घ्यावी की, कायद्याचे अनुच्छेद १३ (८) जर आमची थकबाकी सर्व मूल्य, प्रभार व खर्च यांच्यासह उद्भवलेल्या सर्व प्रकाराने

. निश्चित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी केल्यास तुमच्या मालमत्तेची विक्री वा हस्तांतरण प्रतिभृत मालमत्तेचे आमच्याद्वारे करण्यात येणार नाही

मागणी सूचना/ कर्जदार/ गहाणवददार मालमत्तेचा तपशील

गहाण मालमत्तेचे

विवरण

८.४६ चौ. मीटर बांधकामित रचन

तळ व १ ला मजला. साई गार्मेंटस तीटीएस क्र. २७१८४, विभाग क्र

क्र. ०५, जुना बस स्टॅंडजवळ, स्वामी

मनोजकमार (उर्फ मनोज) राजकमा

म्लॅट क्र. ४०४, क्षेत्रफळ मोजमापि

२८.५१ चौ. मीटर बिल्ट अप

क्षेत्रफळ, ४ था मजला. सी विंग

गंधर्व अपार्टमेंट, बिल्डींग क्र. ६

रामकटिर रोड. आत्मशक्ती नगर

बोईसर (प), पालघर ४०१ ५०४ ह

ालमत्ता श्री. अनिल मालाया बेर

फ्लॅट क्र. १५, क्षेत्रफळ मोजमापि

३५.७१ चौ. मीटर तसेच बाल्कर्न

क्षेत्रफळ १.३३ चौ. मीटर चटई,

ला मजला, बिल्डींग क्र. सी१

फेज क. ३. हॅपिनेस्ट कंबलगाव

बोईसर हाऊसिंग कॉम्पलेक्स, नवीन

गट क्र. ५० धारक प्लॉट क्र. १

पालघर ४०१ ५०१ ही मालमत्त

च्या मालकीची आहे

नवीन शिवलाल पांडे

गंच्या मालकीची आहे.

. च्या मालकीची आहे

हॉस्पिटलजवळ.

नारायणद

क्र. १९५. मोजमापि

चिएस, सामेल पाढा, चक्रेश्वर तलाव, चाणाक्य नगरी, नालासो श्चिम ४०१ २०३ पालघर, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत. n. गोपाल मुरलीधर देवतवाल हे फ्लॅट जागा रूम क्र. ए/०० ज्ञयनी सीएचएस, सामेल पाढा, चक्रेश्वर तलाव समोर, चाणाक्य नग नक आहेत व त्यांचा मुलगा श्री. सतिष गोपाल मुरलीधर आहेत ाझे अशील यांचे म्हणणे आहे की, त्यांचा सख्खा भा ांची आई दिवंगत श्री. सावित्री गोपाल देवतवाल यांच्या न दिणीक्त भेट दि. १८.११.२०१५ अंतर्गत रिलीज्ड केले व दस्तावे n. ५७६८–२०१५ अंतर्गत संयुक्त उप निबंधक वसई ५ येथे केले. nाझे अशील यांचे म्हणणे आहे की, त्यांचे वडील दिवंग री गोपाल मुरलीधर देवतवाल यांचा मृत्यू मुंबई येथे दि. ३१.१०.२०१ ोजी झाला होता व त्यांची आई दिवंगत श्री. सावित्री गोपाल देवतवाव ंचा मृत्यू दि. २८.०५.२०२२ रोजी मुंबई येथे झाला ाड़ो अशील यांचे म्हणणे आहे की. त्यांचे वडील व आई यां

ञ्ज अशाल याच म्हणण आहं का, त्याच वडाल व आई याच्या त्यूनंतर श्री. सतिष गोपाल मुरलीधर (मुलगा) व श्री. अनिल गोपाल (लीधर (मुलगा) हे दिवंगत श्री. गोपाल मुरलीधर देवतवाल यांचे केवळ यदेशीर वारस आहेत व दिवंगत श्री. सावित्री गोपाल देवतवाल पेच कोणनेरी ताते. एक अधिकार वा रितर्मनंध असल्यास तसे

द्वारे संबंधित दस्तावेज यांच्यासह जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपा ५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे, हक गृहि रले जाणार नाहीत व सदर अधित्यागीत मानले जातील ठिकाण : मुंबई दि. ३०.०८.२०२४

(अनुच्छेद १३(२)

संपूर्ण पत्ता)

१,५१,९४,५७३.५२/-

१४,६६,०४९.२१/-

२०.९६.३५१.९७/-

सूचना

२६ ऑगस्ट. २४

२२ फेब्रुवारी, २४

२२ फेब्रुवारी, २४/

२७ ऑगस्ट, २४

सही/-प्राधिकृत अधिकारी

येस बँक लिमिटेड

ठिकाण : मंबर्द

देवेश पांडे (वकील उच्च न्याया गगन एंजेल सीएचएस रि न्यु वसई नालासोपारा लिंक रोड तसेच माजी महापौर श्री.जयवंत सुतार व श्री. सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक श्री.विनोद म्हात्रे उपस्थित होते.

जाहीर सूचना सचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, फ्लॅट क्र. ६८. १

होते

था मजला, गॅब्रीएल हाऊस, सोसायटी गॅब्रीएर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सर्व तो भाग व भूखांड असलेली जिमन धारक सीएस क्र. ९ व अंतिम प्लॉट क्र. ४९१ ए, ४९१-बी व ४९१-सी टाऊन प्लॅनिंग योजना ३ माहिम विभाग, जिल्हा मुंबई शह माहिम पश्चिम, मंबई ४०० ०१६ (यापढे सदर फ्लॅट म्हण संदर्भित) येथील मालमत्तेचे धारक आहेत. करार दि. ०३.१२.२०१८ अंतर्गत केले असून, सि क. बीबीई-२००५-१९९५ अंतर्गत नोंदणीकृत होते

. रेश्मा कन्स्ट्रक्शन्स (बिल्डर्स) यांच्या दरम्यान अंमला

श्री. अनंत तुकाराम हळदणकर (रहिवासी) यांना आवंटित

फ्लॅटचे आवंर्ट

व सदर

करण्याचे मान्य केले (अन्य अटी व शर्ती विहित). मत्य दि. १६,०८,२००२ रोजी झाला होता त्यांच्या मार रत्नाबाई अनंत हळदणकर २. सिंध मोहन हळदणव . प्रभाकर अनंत हळदणकर हे मयत यांचे केवळ कायदेश वारस आहेत. सोसायटीने ५ शेअर्स धारक विभिन्न क्र ३९१ ३९५ अंतर्गत क्र. ७९ श्री. अनंत टी. हळदणकर यांच्या नार दि. १२.०३.२००१ रोजी जारी केले व त्यांन दि. ०५.०७.२००३ रोजी खालील कायद्याच्या प्रक्रिय विक्रीकरिता नोंदणीकरण करार अंतर्गत दि. १४.०७.२०० अंतर्गत नोंदणीकृत करून सि. क्र. बीबीई-२-४२९९ २००३ अंतर्गत नोंदणीकत करून श्रीम गत्नाबाई अनं हळदणकर (हस्तांतरक) यांच्या दरम्यान विक्री केले व सद म्लॅटचे हस्तांतरण श्री. चार्ल्स सी. डिसुझा

श्रीम. थेरेसा डिसुझा (हस्तांतरिती) यांच्या दरम्यान केले. आता श्री. लिना फरदीनंद डिसुझा व श्रीम. फरदीनंद ज डिसझा हे सदर फ्लॅट खारेदी करण्यास इच्छक आहेत. प्तर्व बॅक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती, बिल्डर्स, सोसायटीज आ यांना यादारे सचित करण्यात येते की. माझे अशील व मला व त्यांचे काऊन्सेल यांना कोणतेही दावे असल्यास तसेच दाव आश्रेष काही अमल्याम ता कोणाही त्यकीम अ मालमत्तेमध्ये हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच रिलीज/ कायदेशीर वारस आदी काही असल्यास त्यांनी सद प्रसिद्धी तारखेपासून ०७ दिवसांच्या आत योग्य पुराव्यांस सूचित करावे अन्यथा आक्षेप वा दावे गृहित धरले जाण

ठिकाण : मुंबई दि. ३०.०८.२०२४

वकील उच्च न्यायालय, मुंबई कुर्ला (प) मुंबई ४०० व मो. ९८६०७८६०३

वासिम जमशेर शेर

(T) IDBI BANK आयदीबीआय बँक लि जयसिंगपूर शाखा - १८२२

असे सुचित करण्यात येते कि. आमची जयसिंगपुर शाखा यांचे लॉकर धारक यांनी खालील लॉकर खात्याच्या संबंधात कसूर केली आहे व विहित लॉकर चे भाडे देण्यास दीर्घकाळापास अपयशी ठरले असून अनेकदा सूचना व मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. लॉकरधारकांन मान्य केलेल्या करारानसार अटी व शर्ती नसार लॉकर्सची रक्कम न भरल्यास लॉकर्स खंडित करण्या किंवा उघडण्याचे स्वातंत्र्य बॅकेला आहे. त्यानुसार, प्रस्तावित लॉकर्स खंडित करून उघडण्या प्रक्रिया व सदर लॉकर्सधारकांना सचित करण्यात येते की. दिलेल्य तारखेपूर्वी बॅकेंच्या शाखेशी संपर्क साधावा व बॅकेची कृती टाळण्यासाठी शिल्लक रक्कम भरावी लॉकर्स उघडण्याचे शुल्क लॉकर्सधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे व बॅकेला लॉकर्सचे भाडे थकबाकी / इतर शुल्क वसूलीचे व कायदेशील कारवाई करण्याचे अधिकार आहेत

क्रमाक		नियत तारीखा		
१	22	एप्रिल, २०२१	सतवंती केदारनाथ जाजू व यश केदारनाथ जाजू, केडीसीसी	
			बँकेच्या समोर, ६ वा लेन, जयसिंगपूर ४१६ १०१.	
हेनांक : ३०.०८.२०२४				

ठिकाण : जयसिंगपर प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

### फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : L65990MH1984PLC032403

नोंदणीकृत कार्यालय: २०२/ए, २ रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला मिल्स कंपाउंड, एस. बी. मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०० ०१३. दूर. क्र. : ०२२-४२४४१२०० ई-मेल आयडी : finkurvefinancial@gmail.con

वेबसाइट : <u>www.arvog.com</u>

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना सुचना याद्वारे देण्यात येत आहे की, फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सभासदांर्च

**४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (एजीएम) शनिवार, दि. २८ सप्टेंबर, २०२४ रोजी द. २.०० वा भारतीय अहवाल वेळ (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करण्यात येत आहे. मिनीस्टी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) यांच्याद्रां जारी सामान्य सर्क्युलर समवेत अनुपालन सामान्य सर्क्युलर अनुसार सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२ पी/सीआयआर/२०२३/४ दि. ०५ जानेवारी, २०२३ अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (यापुढे सर्क्युलर म्हणून संदर्भित) व सर्व अन्य लागू कायदा अनुसार सभेच्या सूचनेमध् विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केला आहे.

वरील सर्क्यलर अनुसार ईलेक्टॉनिक पत व सचनेची एजीएम व वार्षिक अहवाल २०२३–२४ ची सचना सर्व सभासदांना दि. ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी भागधारक यांना त्यांचे नोंदणीकत. ईमेल आयडीवर कंपनी शेअर्स धारक आहेत त्यांना सभासद जे ईलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर्स धारक असल्यास त्यांनी सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस समवेत अद्ययावत करावे व कंपनीचे रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्ट (आरटीए), लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२४ रिता आमच्यासह सक्षम करावे व ४० वी एजीएम ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत करावे व वार्षिव अहवालासह सदर सूचना कंपनीची वेबसाइटअर्थात <u>www.arvog.com</u> व बीएसई लिमिटेड अर्थात <u>www.bseindia.com</u> वर व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. कंपनीने त्यांच्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे प्रदानित ई-मतदान सर्व्हिसेस मार्फत व्यवहार करण्याकरिता व्यवसाय व ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत द्वारे मतदानाचे त्यांचे हक बजावण्याची सुविधा प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त, कंपनी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानाच्या सुविधेकरिता प्रदान करत आहे. विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई-मतदान व एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता आहे. सभासदांनी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद

१०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगच्या हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांकरिता

सही/-केतन कोठारी

दिनांक : २९ ऑगस्ट, २०२४ (डीआयएन : ००२३०७२५)

**CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED** 

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421 401. MAHARASHTRA. T: 02524-222905 | F: +91-22-24161261 | CIN : L99999MH1995PLC089759 NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING (e-AGM) AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 29<sup>n</sup> Annual General Meeting (e-AGM) of the Company will be held on Friday the September 27, 2024 at 02.30 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and Subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and September 25, 2023 issued by SEBI (collectively referred to as Circulars') in this regard members will be able to attend and participate in the ensuing 29" e-AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the 29" e-AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of 29th e-AGM and Annual Report for the financial year ended on March 31, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.centenialindia.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provision

The Company is pleased to provide remote e-voting facility to the members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the 29" e-AGM and members attending the 29" e-AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting will be able to vote a the 29° e-AGM. The Company has availed the services of Purva Sharegistry (India) Private Limited (Purva) to provide the facility of remote e-voting / e-voting at the 29° e-AGM.

Members of the Company holding shares in physical form or who have not registered / updated their e-mail addresses with the Company / Depositories, are requested to send the following documents / information via e-mail to support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote evoting or e-voting at the 29<sup>n</sup> e-AGM:

a) Name registered in the records of the Company;
 b) DPId & ClientId, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form);

c) Folio No., Share Certificate (For shares held in physical form); d) E-mail id and mobile number;

e) Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

The detailed instructions for joining the 29° e-AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting / e-voting at the 29° e-AGM are provided in the Notice of the 29th e-AGM. Members are requested to carefully go through the same. NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies

By order of the Board of Directors CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Company Secretary and Compliance Officer

# **MAHA**TRANSCO

 $\ggg$ 

## SRM E-Tender Notice (RFx No. 7000032752)

MSETCL invites digitally signed online bids for following tender through SRM E-tender process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco E-Tendering website http://srmetender.mahatransco.in for following works.

Sr. No.	Tender No & Description of Work			Due date & Time (Hrs) for submission & opening of Tender		
1.	Tender No.	CELDK/	Maint/FM-34/2024-25			
	Scope of Work: Renovation of LT power supply system of 8 nos. Residential building at MSLDC, Airoli.			Download of Tender Documents Date: From 29.08.2024 to 04.09.2024 Hrs 23:59		
	Estimated Cost (Rs)	EMD (Rs)	Tender Fee (Rs)+GST@ 18% Extra	Closing Date (Submission)	Tender (Technical) Opening date	Commercial opening date
	Rs. 15,96,063/-	Rs. 15,960/-	590/- (500/- + 90/- at 18% GST)	04.09.2024 Up to 23:59 Hrs	05.09.2024 11.00 AM (If possible)	09.09.2024 11.00 AM (If possible)

Contact Person: Additional Executive Engineer (Maint) /Assistant Engineer (Maint) State Load Dispatch Centre, Thane-Belapur Road, At & Post Airoli Navi Mumbai - 400708, Tel. no. 9320844448/8879963312

For further details visit our website http://mahatransco.in/ or http://srmetender.mahatransco.in/ Note: All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM E-Tendering portal http://srmetender.mahatransco.in.

Chief Engineer (MSLDC) I/C, MSETCL, Airoli.



#### **NOTICE INVITING TENDER CPD/52 -2024-25**

The due Date and Time of Submission and opening	or following of the e-term	del 13 exterided as follows.	
Tender No. & Description of Material	Estimated Amount (in Rs. Lakhs) Tender Fee (in Rs.)	Due Date & Time (Hrs.) for Submission & Opening of Tender	
SP/T-0707/0824 [3rd Call] [RFX No.500001287] (Two Bid System)	129.58	03.09.2024 03.09.2024	
Procurement of Hanging and Pedestal Type Wavetraps of various ratings for various EHV PCC O&M Zones of MSETCI	5000.00	Up to 17:00 Hrs. at 17:30 Hrs	

Contact Person: Office of the Executive Engineer (P&C) Tel. No.022-69852712/Cell No.8329909813

For further details visit our website http://www.srmetender.mahatransco.in

Any further amendments will be published on the MSETCL website www.mahatransco.in. So bidders are requested to check the website **Executive Engineer (P&C)** 

Email: eegrp7@mahatransco.in, eepc@mahatransco.in दी विक्टोरिया मिल्स लिमिटेड यांकरित हुसैन सिद्धपुरवार

Date: August 30, 2024 Place: Murbad, Thane, Maharashtra

Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday the September 21, 2024 to Friday the September 27, 2024 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the

members entitled to vote by electronic means or at the 29th e-AGM.

Mahima Bathwal

ठिकाण : मंबर्ड

नानासाहेब महानगरपालिकेच्या

प्रथमोपचारासाठी पथकाची सुविधा

महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध केली जाणार चार फुटांच्या मोठ्या उंचीच्या माहिती दिली. केले महापालिकेतर्फे विसर्जनासाठी दगडखाणींची जेट्टींची सोय करण्यात येणार

आहे. गणपती आगमन आणि विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे

उल्हासनगर, दि. २९ (वार्ताहर) :

बिनबुडाचे आरोप केलेले

पुरावे उपलब्ध आहेत.

–मतदान मंगळवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) आहे. जर ई-मतदान सुविधांसह पडताळणी काही असल्यास एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत मागधारक यांनी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेस्चन (एफएक्यूज) <u>https://instameet.linkintime.co.in</u> वर व https://instavote.linkintime.co.in दर. ०२२-४९१८६००० वर संपर्क साधाावा

अध्यक्षतेखाली फेवरेटिजमची समिती गठित केलेली असून केलेली ही समिती तपास करत

माननीय आयुक्तांच्या

# Joint demolition campaign of Navi Mumbai Municipal Corporation and CIDCO in Ghansoli section

Navi Mumbai Municipal Corporation through the encroachment department against unauthorized constructions as the concerned did not pay attention to the notice despite giving a notice on behalf of the encroachment department of the Navi Mumbai Municipal Corporation. According to the instructions of Dr. Kailas Shinde and Dr. Under the guidance of Rahul Gethe, the encroachment department carried out demolition work in Ghansolisection.NAVI MUMBAI MUNICIPALITY DEPARTMENT OFFICE Shri.Jaywanti Halya Mhatre (House Owner & Developer) of Ghansoli Area, House No. 188/068, Dattanagar, Ramdas Patil Chal, Ghansoligaon, Navi Mumbai. And Mr. Prashant Rajendra Panda, Mr. Uttam Shamu Sargade, Mr.Shivaji Babar (Land Owner), Mr. Prakash Dattu Kadam (Developer) were starting work without taking any prior permission from Navi Mumbai Municipal Corporation. The unauthorized constructions done by the concerned had to be removed by themselves.



construction was continued at the said place. A joint demolition drive was organized by Navi Mumbai Municipal Corporation and M. CIDCO on the unauthorized construction of the said place. Accordingly, the said unauthorized construction was evicted with the help of 08 breakers, 15 workers and 01 gas cutter. Officers/Employees of **Encroachment Department of** Ghansoli Division, CIDCO Officers and Employees as well as Officers/Employees and Police Team of Navi Mumbai Municipal Corporation were deployed for this strike campaign. Also in the Division Office Ghansoli area of work. Mr.Madhukar Jagannath Patil (House Owner and Developer), Ghansoli Nagar, Navi

Mumbai had started the work of two canals without taking any prior permission from Municipal Corporation. It was necessary to remove the unauthorized constructions done by the concerned persons themselves. However, unauthorized construction was continued at the said place. On the unauthorized construction of the said place Navi Mumbai Municipal Corporation evicted the said 02 unauthorized workers with the help of 5 workers.Officers/ employees of encroachment department and police team of

#### Ghansoli division were deployed for this strike campaign. No longer also Such way Encroachment anti action intense in doing will come.

CIDCO's annual gathering was celebrated with enthusiasm on 29 th August, 2024



#### Navi Mumbai:

On the occasion were present Shri. Vijay Singhal, VC & MD, CIDCO, Shri. ShantanuGoel, JMD, CIDCO Shri. Ganesh Deshmukh, JMD, CIDCO, Shri. Dilip Dhole, JMD, CIDCO, Shri.Suresh Mengde. CVO, CIDCO, Shri. Vishal Dhage, General Manager (Personnel), Shri.Sanjay Patil, President, CIDCO Employees Union, Shri. NitinKamble, General Secretary, CIDCO Employees Union, and HOD's, officials and employees of CIDCO with a large number.Shri. Vijay Singhal gave

his best wishes of annual gathering to the employees and assertedthat the employees have a great contribution for CIDCO's success and that CIDCO'sambitious projects along the Navi Mumbai International Airport would be completed soonwith the cooperation from employees. The annual gathering ceremony began by lighting the lamp at the hands dignitaries. Later,the prizes were distributed at the hands of dignitaries to the winners from individual andteam sports competition



along with the cultural one. After the main programme the musicalprogramme presented by the CIDCO Artist Combine Group was appreciated by theattendees.

## TENDER NOTICE SAI PARK CO-OP. HOUSING SOCIETY LTD,

Reg.No- TNA/HSG/655 Dt.08/10/1975

For the Redevelopment / Reconstruction of SAI PARK CO-OF HOUSING SOCIETY LTD we hereby call for the tenders from the reputed developers. The above Redevelopment / Reconstruction will be doing only for residential use only

Details of the society - Plot of society, plot D total area 865.47 Sq. Mts., C.T.S 3350, S.no.261 H.no 1, from Total area 1686.40 Sq Mts. SAI PARK CO-OP. HOUSING SOCIETY LTD is having C.T.S 3350, S.no.261 H.no 1 (P), area 865.47 Sq Mts. (as per 7/12 extract new S.No.

For the Redevelopment / Reconstruction of the 30 flats in above society building, interested reputed developers / contractors/ firms may apply with application fees of Rs. 2,500/- (Rs. Two thousand five hundred only (non-refundable) demand draft society within 7 days of publications of this notice with application pay order only in the name Mr. Praful Rana Mob. No. 8779452166

Time for Acceptance of Tenders application within 7 days of publications of this notice from 11 am To 5 pm, Tenders received beyond this time will not be accepted. Concerned may please note that the Redevelopment Committee of the Society is fully authorized for Accept/Rejection of Tenders without assigning any reason thereof.

**PLACE: KALYAN DATE:** 30/08/2024

024 Sd/-CHAIRMAN / SECRETARY / TREASURER SAI PARK CO-OP. HOUSING SOCIETY LTD Mobile No. 8779452166

### **Public Notice**

KNOW ALLMEN BY THESE PRESENTS SHALL COME THAT a Prop erty Flat No: 302, 3rd Floor, Jai Matrukrupa Co-Op. Hsg. Soc. Ltd, lying and situated at Vithalwadi Poona Link Road, Near "F" Cabin, Vithalwadi Kalyan, Distt. Thane admeasuring area 325 Sq. Mtrs within the jurisidiction of Kalyan Dombivali Munici- pal Corporation and limits to Registrar Sub-Registrar, Kalyan owned and to name Late Narayan Laxman Patil. A Piece and Parcel of land to Building Premises lying situated on land Plot No:5 admesuring area 244 Sq. Yards on Survey No: 44, Hissa No: 7/Part. WHEREAS Lt. Narayan Laxman Patil died on 27/07/2017 and His Wife Lt. Sushila Narayan Patil also expired or 22/02/2018. As a Result after death of Lt. Narayan Laxman Patil and His Wife Sushila Narayan Patil- there legal and natural heirs Viz (1) Mr Dinesh Narayan Patil (2) Mrs. Akshali Devendra Vaity Maiden Name Ms Devyani Narayan Patil has sold above described property by Registered

If any person or firm or establishment have any rights, title, interest o burden or any types allegation or litigations on said property, then from publish of this notice within 15 days contact with us, if anybody else become fail to make contact and show their objection or claim on above said property then my client will free to complete procedure of sale of above said flat as said property is free from all encumbrances and marketable and the objection or claims raised after stipulated period will

not consider by my client please note **DESCRIPTION OF PROPERTY** 

Flat No: 302, 3rd Floor, Jai Matrukrupa Co-Op. Hsg. Soc. Ltd, lying and situated at Vithalwadi Poona Link Road, Near "F" Cabin, Vithalwadi, Kalyan, Distt. Thane admeasuring area 325 Sq. Mtrs within the jurisidiction of Kalyan Dombivali Munici- pal Corporation and limits to Registrar Sub-Registrar, Kalyan

Date: 29/8/2024

DIMESH HARAYAM PATIL

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, Mr. Tapas Dutta and Smt. Maitreyi Tapas Dutta are the original Owners of Commercial Premises No. 402, admeasuring 290 Sq. Ft. (Built-up) area on 4<sup>th</sup> Floor, in the building known as "Arcadia" now society known as "Arcadia Co-operative Premises Society Ltd.", of the Complex known as "HIRANANDANI ESTATE", standing on the plot of land bearing Survey No. 157/1,3,4,5, 158/1,2, Village Kolshet, lying, being and situated at Patlipada, Ghodbunder Road, Thane (West) - 400607, within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub-District of Thane,, (hereinafter referred to as "Said Property"). Mr. Tapas Dutta expired on 03/04/2017 leaving behind him 1) Smt. Maitreyi Tapas Dutta (Wife), 2) Samarpita Dutta Choudhury (Daughter) and 3) Mr. Suryanshu Dutta (Son) are the legal heirs. After the death of Mr. Tapas Dutta his share of the said Property has transferred in the name of his abov named legal heirs and now Samarpita Dutta Choudhury and Mr. Suryanshu Dutta wants to release their 33.32% share, rights, title and interest in the said Property along with Share Certificate No. 0111, bearing Distinctive No. 0571 to 0575 issued by Arcadia Co-operative Premises Society Ltd. in favour of their mother Smt. Maitreyi Tapas Dutta .

That any person /other legal heirs of Late Mr. Tapas Dutta / individual / firm

company having rights, title, interest, benefit, objection, claim or demand of any company having rights, title, interest, benefit, objection, claim or demand or any nature whatsoever in and upon in the said property by way of sale, transfer, contracts/ agreement, mortgage, charge, lien, legacy, licence, lease, sub-lease, assignment, trust, easement, exchange, inheritance, gift, succession, maintenance, occupation, possession or otherwise howsoever shall submit their grievance within a period of 15 days of this notice at-402, B-Wing, Shreenath Plaza Society, Near Datta Mandir, Dhobi Ali, Charai, Thane (W) – 400 601, otherwise if the said grievance of obstacles or objections raised by them after the expiry of said period of 15 days shall not be entertain, this notice is publish in general for the purpose of information that my client shall Complete further transaction after the expiry of the period of 15day's

B.com, LL.B

Advocate High Court Mumbai Office – 402, B Wing, Shreenath Plaza Tower, Near Datt Mandir, Dhobi Ali, Charai, Thane (W) 400601. Mobile No. 9821093893 Emai Id- advpradip.patil@gmail.com

#### PUBLIC NOTICE

This is to inform to the Public at large that my clients. Miss Meghana Sudhir Upadhyaya & her Mother Mrs. Supriya Sudhir Upadhyaya both Rat- Flat No.07, Om Mangalya CHS Ltd., Lele All, Kalyan West, had executed & acquired one residential flat bearing no. 502, in Tokyo Bay 11 (Taizo) Road, Kasarvadavali Village, at survey No 219. & 225 21/11A, 22/1, 23/1 & within the linits of Thane Municipal Corporation District Thane vide an agreement for sale dated 20 June. 2017, bearing No. TNN 4286/2017 and thereby my clients agreed to purchase the said residential flat from Puranik Builders and Developers After executing the said registered agreement, my client's mother Mrs Supriya Sudhir Upadhyay expired intestate on 21/08/2017 leaving behind her 3 legal heirs Le her husband Mr. Sudhir Upadhyaya, her daughter Miss Meghana Sudhir Upadhyaya imy chent ) and her Son Mr Aditya Sudhir Upadhyaya. Thereafter, vide way of Registered Release Deed dated 16 April 2018 bearing no. INN-9-4286/2018, my client's brother Mr. Aditya Upadhyaya & Father Mr. Sudhir Upadhyaya had released their share, their rights in the Said Flat acquired as legal heirs of Deceased Supriya Upadhyaya in favour of my client Miss. Meghana Sudhir

Now, my client is going to shift & transfer her home loan from PNB Housing Thane Branch) Bank to HDFC Bank Thane Branch and vide this public notice. I on behalf of my elient hereby appeal to the Public at large that in case anybody has any objection or claim in respect of the Said flat & also in respect of said home loan transfer to HDFC Bank, then he/she shall communicate the same to the Undersigned to the following mentioned address of the undersigned in writing within 14 days of the date of publication of this paper notice. In case of failure to raise & communicate any such objection within prescribed time limit. the concerned bank authorities would proceed to transfer shift & take over the Said Flat's home loan liability & mortgage Security with

Date 30/08/2024

Sd/-Adv. Abhishek K.Tarte Contact at:- 03. Rohini Building Shankheshwarkrupa Complex, Chikanghar, Kalvan (W)

### PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the original allottee Mr. **Pramod Narayan Jadhav** had been allotted Room No.D-5, (as per Mhada record and as per Society record Room No.D-3 admeasuring 40 sq.mtrs Built-up area, at Kandivali S.no.157 **Deep Puja** CHS Ltd., Plot No.CD-22, RSC-3, Ganesh Nagar, Kandivali (West), Mumbai – 400 067 by the Mhada vide their Allotment Letter No.WBP/011&012/395/92 dated 21.05.1992 and also issued Mhada Loan Pass Book and Payment receipts and thereafter, Mr. **Pramod Narayan Jadhav** had sold the aforesaid Room to Mr **Abdul Quyam Mohammed Ibrahim Khan** vide Agreement dated 14.11.2006 and applied for Mhada transfer in his name and the Mhada had issued demand letter for balance payment and also issued payment receipt and transfer letter No.7530 dated 22.11.2006 in favour of Mr. Abdul Quyam Mohammed Ibrahim Khan and during the course of time, my client Smt. SAHINA ABDUL QUYYUM KHAN had lost/misplaced the aforesaid original Mhada Loan Pass ceipts, demand letter for balance payment, payment receipt and transfer letter No.7530 dated 22.11.2006, for which a lost/misplaced complaint had been lodged online at Charkop Police Station, Kandivali (West), Mumbai – 400067 bearing online Complaint No.100771-2024 dated 29.08.2024. My client Smt. SAHINA ABDUL QUYYUM KHAN is the absolute and lawful owner of the said Room and now she intends to sell to any prospective buyer/s.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of original Mhada Loan Pass Book, Payment receipts, demand letter for balance payment, payment receipt and transfer letter No.7530 dated 22.11.2006 and or any other related correspondence in respect of the above said Room, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably

At Mumbai At Mumbai Dated this 30th day of August, 2024. ANUJ VINOD MORE

Advocate, Bombay High Court

#### **CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED** Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421 401. MAHARASHTRA. T: 02524-222905 | F: +91-22-24161261 | CIN: L99999MH1995PLC089759

#### NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING (e-AGM) AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (e-AGM) of the Company will be

held on Friday the September 27, 2024 at 02.30 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and Subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and September 25, 2023 issued by SEBI (collectively referred to as Circulars') in this regard members will be able to attend and participate in the ensuing 29th e-AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the 29th e-AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

- Electronic copies of the Notice of 29<sup>th</sup> e-AGM and Annual Report for the financial year ended on March 31, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.centenialindia.com and on the website of the Stock Exchange a www.bseindia.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the 29" e-AGM and members attending the 29" e-AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting will be able to vote at the 29th e-AGM. The Company has availed the services of Purva Sharegistry (India) Private Limited (Purva) to provide the facility of remote e-voting / e-voting at the 29<sup>th</sup> e-AGM.
- Members of the Company holding shares in physical form or who have not registered / update their e-mail addresses with the Company / Depositories, are requested to send the following documents / information via e-mail to support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e oting or e-voting at the 29th e-AGM:
- ) Name registered in the records of the Company
- b) DPId & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form)
   c) Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- E-mail id and mobile number;
- e) Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.
- The detailed instructions for joining the  $29^\circ$  e-AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting / e-voting at the  $29^\circ$  e-AGM are provided in the Notice of the 29th e-AGM. Members are requested to carefully go through the same. NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer

Books of the Company shall remain closed from Saturday the September 21, 2024 to Friday the September 27, 2024 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the members entitled to vote by electronic means or at the 29<sup>th</sup> e-AGM.

By order of the Board of Directors CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Date: August 30, 2024 Place : Murbad, Thane, Maharashtra

Mahima Bathwa Company Secretary and Compliance Officer

[Under the Bye-law No. 34] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares nd the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the society (To be published in two local newspapers having large publication) NOTICE

APPENDIX-16

Smt. Sunita Anil Bubna, a member of the, The Malad Co-operative Housing Society Ltd. having, address at Poddar Park, Malad (East), Mumbai - 400 097 and holding flat/tenement No 4/43in the building of the society, died on 26/04/2024 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased m his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society with the secretary of the society between 11.00 A M to 5.00 PM from the date of mylicition of the notice till the date of strains of the society in the secretary of the society. 11.00 A. M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry o For and on behalf of

The Malad Co-op. Housing Society Ltd Place: Mumbai

The Public at Large hereby informed that my client WORLD CULTURAL DEVELOPMENT FOUNDATION, CIN NO. U93000MH2011NPL220660 KRISHNA JAGANNATH GOVINDALAYAM, a Registered Public Charity Trust, having Reg.no. E-12677/Thane, address at Office No 406 Hilton Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai-400614 is intending to purchase the elow mentioned schedule of property from its owners viz. MR. DEEPAK V. WADHWA, 2) MRS. VARSHA DEEPAK WADHWA, and 3) MS. BINDIYA DEEPAK WADHWA with all their rights of ownership, title, possession ccupation and enjoyments.

If any person individually or through its institution, company or through any legal entity, corporation or body or persons is having any objection, claim, interest. spute, rights, for above intended sale transaction, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claim/details of dispute/s within Forteen (14) days from the date of this publication, failing which my client will proceed to complete the sale transaction with the above owners as it there is are no third party claims/objections/disputes in respect of the Scheduled Property/Properties and thereafter no claims/objections/disputes will be entertained.

SCHEDUE OF PROPERTY

Agricultural land situated at Village: Hatnoli, Taluka: Khalapur, District: Raigad, State: Maharashtra within jurisdiction of sub-Registrar of Khalapur, having

Survey No.	Hissa No.	Measurement HECTOR: GUNTHA: SQ.MTRS	Aakar
67	4	Land area of 1H: 18R: 00SQ. MTR.	14.76
67	1E	Land area of 0H: 25R: 80SQ. MTR.	3.56
67	1D	Land area of 0H: 28R: 80SQ. MTR.	4.00

0H: 40R: 00 SQ.MTR. i.e. 1(one) Acre from total land area to be purchased alongwith easement rights (hereinafter referred as Said Land) Shyam S. Pandit

Advocate High Court Shop no. 08, Umaira Tower, Sector 50E, Seawoods, Nerul, Navi Mumbai 400706 Mobile No. 9820561020, Email: adv.shyampandit@gmail.cor



UNION BANK OF INDIA (Vasai East Gokhivare Branch Ground Floor, Mundapath Residency, Gokhivare Branch, Vasai East, District Palghar - 401303. Contact Number: - 0250-2464808 Email:- ubin0561380@unionbankofindia.bank

Date: 21/08/2024

DEMAND NOTICE UNDER SEC.13 (2)

Ref:OR/NPA/2024-25/05

1.Mr. Susanta Kartik Naskar (Borrower)
203, Amit Tower, Navghar Road, Saraswati Market, Bhayander East, Thane - 401105

1(a). Mr. Susanta Kartik Naskar (Borrower) Flat No. B/401, 4th Floor, Shree Sai Samarth Apartment, Village Sopara, Taluka Vasai

2. Mr. Pankaj Satyanarayan Kundu

Flat No C-401, Sai Parichay, Sai Baba Nagar, Navghar (RP), Bhayendar East, Thane 401105 Notice under Sec.13 (2) read with Sec.13 (3) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

You the address No.1 herein have availed the following credit facilities from our **Vasai Eas**t Gokhivare Branch and failed to pay the dues/instalment/ interest / operate the accounts atisfactorily and hence, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and Prudential Accounting Norms, your accounts have been classified as Non-Performing Asset as on 29.12.2022. As on 31.07.2024 a sum of Rs. 7,41,335.76 {Rupees Seven Lacs forty one thousand three hundred thirty five and seventy six only) is outstanding in your account/s

The particulars of amount due to the Bank from No.1 of you in respect of the aforesaid

Type of Facility	Outstanding amount	Unapplied	Penal	Cost/Charges	Total Dues
	as on 31.07.2024	Interest w.e.f.	Interest	incurred	
		01.08.2024	(Simple)	by Bank	
HOME LOAN A/c	Rs. 7,41,335.76	-	-		Rs. 7,41,335.76
No.6138066500					
00099					

To secure the repayment of the monies due or the monies that may become due to the Bank  $\mbox{MR. SUSANTA KARTIK NASKAR}$  had /have executed documents on 17/06/2013 and created security interest by way of :

Mortgage Of Immovable Property Described Herein Below:-ALL That piece and parcel of Flat No. B/401 on the 4th Floor, admeasuring about 395 sq. ft., super built up area, in the building known as SHREE SAI SAMARTH APARTMENT, constructed on land bearing Survey No. 32-A, Hiss. No. 2, lying, being and situate at Village Sopara, Taluka Vasai, Dist. Thane, within the area of Sub-

herefore you are hereby called upon in terms of section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002, to pay sum of Rs. 7,41,335.76 (Rupees Seven Lacs forty one thousand three hundred thirty five and seventy six only) together with further interest and charges at the contractual rate as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the aforesaid securities by exercising any or all of the rights given under the said Act.

As per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained /prevente from disposing of or dealing with the above securities without the consent of the bank Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI in

espect of time available, to redeem the secured asset Note: Demand Notice dated 30.12.2022 issued to you is hereby stands withdrawn.

Yours faithfully For Union Bank of India Authorised Officer

# भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

Registrar at Vasai.



## बांधकाम विभाग, प्र.स.क्रं ०३ प्रथम ई निविदा सुचना क्रमांक ६२ / २०२४ - २५

भिवंडी निजामपूर शहर महानगपालिकेच्या बांधकाम विभाग मार्फत '' आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत " खालिल नमुद कामांचे ई निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी भि. नि.श.म.न.पा. नविन शासकीय इमारतीमधील ५ मजल्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

### निविदा विक्री दि. ३०/०८/२०२४ ते दि. ०६/०९ /२०२४ सादरीकरण दि. ०६/०९ /२०२४

अनु. क्रं	कामाचे नांव	अंदाजपत्रकीय रक्कम रु.	निविदा
ξ	प्र.स.क्रं. ०३ मधील नारपोली येथील साई प्रसन्न सोसायटी राजा पाटील यांचे घराजवळ पेव्हरब्लॉक बसविणे.	४,९९,८०५/-	400/- + 80/-

(सचिन नाईक) प्र. शहर अभियंता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका